

**नवी मुंबई महानगरपालिका**

**महापालिका सर्वसाधारण सभा**

महानगरपालिकेच्या बुधवार, दिनांक 20 डिसेंबर 2017 रोजी भरलेल्या माहे डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर/नामंजूर इ.ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे.:-

विषय क्र. 01 दिनांक 20 डिसेंबर 2017	इतिवृत्त - दिनांक 16 ऑक्टोबर 2017, दिनांक 24 ऑक्टोबर 2017 (भाग-2) दिनांक 09 नोव्हेंबर 2017
निर्णय	कायम
विषय क्र. 03 दिनांक 20 डिसेंबर 2017	<p>नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समितीचा, दिनांक 14/11/2017 रोजीचा ठराव क्र. 4 :-</p> <p>"संदर्भ:- 1. आयुक्तांचे दिनांक 07 ऑक्टोबर 2017 चे पत्र क्र. नमंमपा/उ.आ.(स्व.म.अ.)/434/2017.</p> <p>"महापालिकेला अशी शिफारस करण्यात यावी की, नवी मुंबई महानगरपालिका (घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन) उपविधी, 2017 च्या मंजूरीबाबत तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व उपविधीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी क्लिनअप मार्शल योजना राबविणेच्या कामासंबंधातील प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, नवी मुंबई महानगरपालिकेचे "घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन उपविधी - 2017" मंजूरी मिळण्यास तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व उपविधीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागवून "क्लिनअप मार्शल योजना (Clean up Marshal) राबविणेस आणि यास अनुसरून उपविधीबाबत अंमलबजावणी करणे पुर्वीच ज्यासाठी महानगरपालिका दंड आकारते त्या अनुषंगाने झोपडपट्टी क्षेत्रात निःशुल्क शौचालय उपलब्ध करून देणेबाबत सुविधा निर्माण करणे, आवश्यक तेथे सार्वजनिक ठिकाणी स्नानगृहाची व्यवस्था करणे, सफाई कामगारांना पुरेसे साहित्य उपलब्ध करून देणे, पुरेसे लिटर बिन्स आवश्यक तेथे उपलब्ध करून देणे, आवश्यक तेथे हॉकर्स झोन निर्माण करणे, पार्कींग झोन निर्माण करणे अशा प्रकारे पायाभुत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणेस तसेच सदर उपविधी प्रसिध्द करण्यात येऊन नागरीकांच्या सुचना हरकती मागविण्यास सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी."</p>
ठराव क्र. 02 दिनांक 20 डिसेंबर 2017	<p>"नवी मुंबई महानगरपालिका (घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन) उपविधी, 2017 च्या मंजूरीबाबत तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व उपविधीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी क्लिनअप मार्शल योजना राबविणेच्या कामासंबंधातील प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, नवी मुंबई महानगरपालिकेचे "घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन उपविधी- 2017" मंजूरी मिळण्यास तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व उपविधीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागवून "क्लिनअप मार्शल योजना (Clean up Marshal) राबविणेस आणि यास अनुसरून उपविधीबाबत अंमलबजावणी करणे पुर्वीच ज्यासाठी महानगरपालिका दंड आकारते त्या अनुषंगाने झोपडपट्टी क्षेत्रात निःशुल्क शौचालय उपलब्ध करून देणेबाबत सुविधा निर्माण करणे, आवश्यक तेथे सार्वजनिक ठिकाणी स्नानगृहाची व्यवस्था करणे, सफाई कामगारांना पुरेसे साहित्य उपलब्ध करून देणे, पुरेसे लिटर बिन्स आवश्यक तेथे उपलब्ध करून देणे, आवश्यक तेथे हॉकर्स झोन निर्माण करणे, पार्कींग झोन निर्माण करणे अशा प्रकारे पायाभुत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणेस तसेच सदर उपविधी प्रसिध्द करण्यात येऊन नागरीकांच्या सुचना हरकती मागविण्यास सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी."</p>
निर्णय	मंजूर

विषय क्र. 04 दिनांक 20 डिसेंबर 2017	महिला व बालकल्याण समिती मार्फत सन्मा. महिला नगरसेविकांचा अभ्यास दौरा आयोजित करण्याच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 31/10/2017 चे पत्र क्र. नमुंमपा/स.वि.वि./1981/2017.
ठराव क्र. 03 दिनांक 20 डिसेंबर 2017	"महिला व बालकल्याण समिती मार्फत सन्मा. महिला नगरसेविकांचा अभ्यास दौरा आयोजित करण्याच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, सन 2017-18 या वर्षातील रु.55.00 लक्ष मंजूर तरतूद महिला नगरसेवक प्रशिक्षण या लेखाशिर्षामध्ये करण्यात आली असून त्यामधून अंदाजित रु.38.61 लक्ष मर्यादेतील होणाऱ्या खर्चास, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 63(1)(क) अन्वये, सुचविल्याप्रमाणे, प्रशासकीय मंजूरी देण्यात यावी."
निर्णय	मंजूर
विषय क्र. 05 दिनांक 20 डिसेंबर 2017	नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी श्वान नियंत्रणाचा कार्यक्रम राबविणेकरीता प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 02/11/2017 चे पत्र क्र. नमुंमपा/आरोग्य/7047/2017.
ठराव क्र. 03 दिनांक 20 डिसेंबर 2017	"नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी श्वान नियंत्रणाचा कार्यक्रम राबविणेकरीता प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या कामासंबंधातील प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, वार्षिक अपेक्षित खर्च रु. 1 कोटी, 85 लाख, 02 हजार, 330 मात्र याप्रमाणे तीन वर्षाकरीता रु. 5 कोटी, 55 लाख, 06 हजार, 990 मात्र इतक्या खर्चास, सुचविल्याप्रमाणे, प्रशासकीय मंजूरी देण्यात यावी."
निर्णय	स्थगित

सही/-  
(चित्रा बाविस्कर)  
महापालिका सचिव  
नवी मुंबई महानगरपालिका